MERCURY TRADE LINKS LIMITED

CIN - L26933MH1985PLC037213

Regd. Office: M/s Amar Elec Eng. Co. Pushpa Park, Daftary Road, Malad, Mumbai-400064, Maharashtra, India

Website: www.mercurytradelinks.co.in

Email Id: mercurytradelinkslimited@gmail.com
Contact No: +91 8141200797

Date: 6th October, 2022

To,
Corporate Listing Department
The BSE Limited,
P J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai-400 001

Subject : Submission newspaper Clippings of notice of shifting of Registered office from State

of Maharashtra to State of Gujarat

Scrip Code : 512415

Dear Sir/Madam,

Please find the attached clipping of notice of shifting of Registered office of the Company from State of Maharashtra to State of Gujarat published in "Business Standard' an English Daily and "Mumbai Lakshadeep"- Marathi Edition, on 6th October, 2022.

You are requested to take the above on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For, Mercury Trade Links Limited

PARESHKUMA
R VASANTRAY

R VASANTRAY

SHETH

Pareshkumar V. Sheth Managing Director DIN: 09683542 N THE COURT OF DISTRICT JUDGE-1 ADDL. SESSIONS JUDGE, VASAI CIVIL M.A. 53 OF 2022 Exhibit- 0:

Next Date: 2/11/2022 Smt. Trupti Rodrigues W/o. Late Ashok A. Rodrigues

.RESPONDENT

NILL

Dist- Palghar 401108.

PUBLIC NOTICE that I am investigating the title of namely Late
MR. ASHOK ANTHONY RODRIGUES Heirs a) Mrs. TRUPTI ASHOK RODRIGUE: idow wife) b) Aryan Alexander Rodrigui on), c) Angel Regina (Minor Daughter) siding at **Flat No. 001**, Ground Floor, v Wing, Neminath Tower CHS Ltd. Evershine Medical Achole Road, Vasai Road (East

THE SCHEDULE REFERRED TO FOR the property bearing:- Flat bearing No 001, Ground Floor, C- Wing, Neminath Tower Co- Operative Housing Society Limited, Evershine City, Near Evershine Medical, Achole Road, Vasai Road (East) Taluka - Vasai, Dist - Palghar, admeasuring 680 Sq. ft. Built up area, constructed on th land bearing Survey No. 274, Hissa No. 3 and Survey No. 275, Hissa No. 2, 3, 4, 5, 6, 5 being in the Revenue Village- Achole Taluka - Vasai, Dist - Palghar 401108.Any person claiming any right or interest or claim of emand whatsoever in respect of the lan property abovementioned in part or whole in size, by way of sale, mortgage, exchange gift, charge, Trust, maintenance, P.O.A. inheritance, lease, licence, tenancy, lien o otherwise howsoever under any agreemen rrangement or otherwise is included a requested to notice the same in writing with the restaury proof thereof to the nerein under given, within 14 (Fourte days from the date hereof, failing which it w be presumed that the same is waived and th title in respect of the abovesaid scheduli property shall be certified without taking an cognizance of such claim, if any, and the same shall be deemed to have been waived and/ or abandoned to all intents an

Senior Clerk Adhikshak, Jilha Nyayala

Court, this 29/09/2022

अशोक सहकारी बॅक लि. अहमदनगर छत्रपती शिवाजी महाराज संकुल, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहमदनगर ४९४००९ फोन नं. (०२२४९१) २४५९०४४/ २४५९०४३ स्थावर मालमत्तेची जाहीर विक्री नोटीस

अशोक सहकारी <mark>ब</mark>ॅंक लि. नेरूळ शाखा अहमदनगर कर्जदाराची मालमत्ता जाहीर विक्रीने विकणे आहे. याकामी कळविण्यात येते कि , ज्यांना सदर मिळकती खरेदी करावयाच्या आहेत त्यांच्याकडुन लेखी कोटेशन (निविदा) बंद पाकिटातुन शनिवार दि. ०५/११/२०२२ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत मागविण्यात येत आहे.

	अ. क्र.	थकीत कर्जदार व जामीनदारांची नावे	सरकारी मुल्यांकन	मिळकतीचा तपशील	निविदा तारीख
	9	5	3	8	ч
		कर्जदार: - श्री. नवनाथ चंद्रकांत घोडेकर रा. घनसोली, नवी मुंबई जामिनदार:- सो. विनीता नवनाथ घोडेकर रा. घनसोली, नवी मुंबई. श्री रमेश विष्णू कडलग रा. घनसोली, नवी मुंबई		श्री. नवनाथ चंद्रकांत घोडेकर यांच्या मालकीचे फ्लॅट नं. १०१, जी-९, श्री गणेश ऑप. हों सिंग सो सायटी, से क्टर-९, धन सो ली, नवीमुंबई	
9	ਗਰੀ	ਰ ਘਟੀ			

१) निविदा सोबत १०% रक्कम म्हणजेच रू. ६ .०२ .९०४ /- रकमेचा भरणा डिमांड डाफ्ट द्वारे अशोक सहकारी बँक लि अहमदनगर येथे जमा करणे आवश्यक आहे. अयशस्वी निविदा धारकांना सदर रेक्कम परत करण्यात येईल. सदर रकमेवर व्याज देण्यात येणार नाही

निविदा रक्कम मंजूर झाल्यास १५% रक्कम त्वरीत भरावी लागेल. उर्वरित रक्कम ३० दिवसात भरावी लागेल.

निविदा मंजुर करण्याचा अधिकार खाली सही करणार यांचेकडे सुरक्षित आहे. विक्री करावयाची मिळकत निविदा दारास विनंतीवरून प्रत्यक्षात दाखविण्यात येईल.

 (१) निविदा बँकेच्या अहमदनगर व नवी मुंबई येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत बंद पाकिटाद्वारे स्वीकारल्या जातील किंवा निविदा बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयात asbhead@gmail.com या ईमेल आयडीद्वारा रिवकारले

६) मिळकत घेणाऱ्यांना मिळकत पाहावयाची असल्यास त्यांनी अशोक सहकारी बँक लि. शाखा नेरुळ येथे संपर्क

ठिकाण :- नेरुळ, नवी मुंबई अशोक सहकारी बँक लि. शाखा नेरुळ दिनांक :- 0६/१०/२०२२

[Pursuant to rule 30 the Companies (incorporation) Rules,2014] ent to be published in the newspaper for change of registered office the company from one state to another Before the Central Government

Western Region In the matter of sub-section (4 of Section 13 of Companies Act, 2013 and clause [a] of sub-rule (5] of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of **Mercury Trade Links Limited** having its registered office at *M/s* Amar Elec Eng. Co. Pushpa Park, Daftary Road Malad, Mumbai -400064 Maharashtra, India ... Petitione

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act. 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Compar terms of the Special Resolution passed at the Annual General Meeting held o 30th Day of September, 2022 to enable the Company to change its Registered Office

registered office of the company may deliver either on the MCA-21 porta (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai- 400002, Maharashtra [email: rd.west@mca.gov.in] within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below

For and on behal Pareshkumar V. Shetl Date: 6th October, 2022

#BSMorningShow

Form No. INC-26

PUBLIC NOTICE NOTICE are hereby given that the b / Authorised Person are no long of Kotak Securities Sub Broker Exchange Registration Numbers of Sub Broker Address of Sub Broker/ Name **Authorised Person** Person Name Authorised Person Harish 45/4948 Sharavutirthi CHS, Nehr BSE - AP01067301101098 Nagar Near Astavinayak, Mandir Kurla East, Mumbai-400024 NSE - AP0291103021 SE - AP0106730111927 B 2/302 Poonam Nagar Phase 3 Sapan nilkumar Pate nilkumar Pate NSE - AP0291113001 Shanti Park Near Dena Bank, Mira Road East, Thane-401107 MCX - 142544 Office No 05 1st Floor, Jains Arcad Building, 14th Road Khar West, Mumbai-400052 Vinay R Nagpal BSE - AP0106730161894 NSE - AP0291089691

lease note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) are no longer associated wi us. Any person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kota Securities Ltd. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date stors are requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification ng which it shall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP.

kotak* Kotak Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Kurla Kurla Kurla Kurla Kurla Kurla Korak Scomplex, Bandra (E), Mumbai 400051. CIN: U99999MH1994PLC134051, Telephone No.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com Correspondence Address: Infinity IT Park, Bidg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malac East), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137 (Member o NSE, BSE, MSE, MCX & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analys INH000000586, NSDL/CDSL: IN-IN-DP-629-2021, Compliance Officer Details: Mr. Sanjayu Nair Cal 22 - 4285 8484, or Email: ks.compliance@kotak.cor

from "State of Maharashtra" to "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the

Mercury Trade Links Limited M/s Amar Elec Eng. Co. Pushpa Park, Daftary Road Malad, Mumbai -400064, Maharashtra, India

Place: Ahmedabad



How big a threat is **Credit Suisse to** India and the world?



★ Today's Special

How will high global natural gas prices affect India?



Market Insight

Will banks and auto drive Nifty earnings in Q2?

Get the answers in today's





Mon - Fri | 8am

business-standard.com

Zonal Office:- 2nd Floor, Mangalm JTM Mall, Jagatpura, Jaipur

(A Govt. of India Undertaking

SALE NOTICE (E-AUCTION)

E-Auction Sale Notice to General Public for sale of Immovable property Under SARFAESI Act 2002 with proviso to Rule 8(6) of the

ı		Security Interest (E	ntorcement) Rules, 2002 on "As is	s wnere is basis, <i>F</i>	as is what is basis,	wnatever there	e is dasis"	
	S. N o.	Name of the Borrower/ Guarantor/Mortgagor/Hypothecator/ Legal Heirs and Branch Name Branch: Moti Doongari, Jaipur	Details of the Immovable property Residential Group Housing Plot property situated at Khasra No-95/312.	Amount of Secured debt Rs. 10,77,36,916/-	Reserve Price/ Earnest Money Deposit/ Bid Incremental amount Rs. 680.00 Lacs	Name of	Inspection of property & Papers	Date and time of E-Auction 27.10.2022
	:	1. Smt. Renu Agarwal W/o Sh.Ashok Agarwal 2. Sh. Ashish Agarwal S/o Sh. Ashok Agarwal 3. Sh. Ashok Agarwal S/o	99/311,100, 101, Ring Road, Revenue Village Ranipura, Tehsil -Chaksu, Jaipur (Raj.) -(admeasuring 27606.415g,Vds) owned by Mrs. Renu Agarwal w/o Mr.Ashok Agarwal Total 71 numeber of plots from Plot No-	outstanding as on 27.04.2021 alongwith future	Rs.68.00 Lacs Rs. 25,000/-	SMT PREETI SAINI IDIB324837961802	10.10.2022 to 26.10.2022 from	11.00 A.M. to 4.00 PM with
		S. 31. ASHOK AGAIWAI 5/0 Surajmal A/c No. 6532265540 A/c No. 65602501250	219 to 289, Block- C-2, Raghunandan Enclave Scheme, Ring Road, Village Ranipura, Tehsil-Chaksu, Tonk Road, Jailage (Raj.) —(Total admeasuring 10990.05 Sq.Yds) owned by Mr.AshokAgarwal S/o Mr.SurajmalAgarwal	cost,expenses and charges	Rs.21.76 Lac Rs. 25,000/-	SMT PREETI SAINI	to 05.00 PM	unlimited extension.
	2.	Branch: Bhiwadi, Alwar 1. M/s. Shiv Shakti Real Home Pvt. Ltd., 2. Sh. Sanjeev Kumar Sanghi 3. Sh.Rajeev Kumar Sanghi A/c No. 6523797542	Residential Property Situated at- Village Khajuribas Group housing Plot no.1 at Khasra no. 1073,1118,1119, 1121,1122,1123, 1050,1055,1056 1200/1034,1035,1036,1037, 1061,1062,1063,1072, Tehsil-Tijara, DisttAlwar (Rajasthan) belonging to MyS Shiv Shakti Real Home Pvt Ltd. (Area:- 6358.90 sq mtr)		Rs. 25,000/-	IDIB3206841064 ARUN SAINI	10.10.2022 to 26.10.2022 11.00 A.M to 5.00 P.M	27.10.2022 11.00 A.M. to 4.00 PM with unlimited extension.
	٥.	Branch: MANSAROVAR M/S RONAK ENTERPRISES A/c No. 6655939779 A/c No. 6888358428	Total No. of 15 Residential Flat Residential Flats belonging to Mr. Santosh Kumar Agarwal S/o Mr Rajendra Prashad Agarwal situated at Plot No. 29, Shri Banke Bihari Apartment, Gulab Vihar, Muhana	as on 16.02.2022 alongwith future interest,	Rs. 148.10 Lacs Rs. 14.81 Lacs Rs. 25,000/-	IDIB328582188301 KEDAR LAL MEENA	10.10.2022 to 15.11.2022 11.00 A.M to 5.00 P.M	16.11.2022 11.00 A.M. to 4.00 PM with unlimited extension.
ı			29 Admeasuring Super Built up area of Pl					


Road, East-Other's Plot, West-30 ft wide Road. [(1. Flat No. G-B (Ground Floor), 2. Flat No. G-C (Ground Floor), 3. Flat No. G-D (Ground Floor), 4. Flat No F-A (First Floor), 5. Flat No. No. 5 B (First Floor), 6. Flat No. 5-C (First Floor), 7. Flat No. F-D (First Floor), 8. Flat No. S-A (First Floor), 9. Flat No. S-B (Second Floor), 10. Flat No. S-C (Second Floor), 11. Flat No. S-D (Second Floor), 12. Flat No. T-A (Third Floor), 13. Flat No. T-B (Third Floor), 14. Flat No. T-C (Third Floor), 15. Flat No. T-D (Third Floor)]

Commercial Property in the name of Ms.1,01,77,407.23 M/s Mandawar Mahua Transport Company Prop. Mr Jaswant Singh Plot No. E-19, Transport Nagar, Truck Stand, Delhi Road, Jaipur Admeasuring Branch: MANSAROVAR IDIB3208194691 10.10.2022 27.10.2022 Rs. 202.43 Lacs to 26.10.2022 11.00 A.M. SANDHU TYRES Rs. 20.25 Lacs KEDAR to 4.00 PM 11.00 A.M LAL MEENA A/c No. 6410356651 Rs. 25,000/-A/c No. 6822972504 alongwith future to unlimited total area 300.00 sq yards having boundaries as under: North: Road 60ft wide South: Plot No. G-1, East: Plot No. interest A/c No. 6410352307 5.00 P.M extension cost.expenses and A/c No. 6410353128 H-3, West: Plot No. E-18 Plot No. C-20, Near RIICO Chowk, RIICO Ind. Area, Bhiwadi, Tehsil-Tijara, 10.10.2022 Branch: BHIWADI Rs.35.98.541/- due 16.11.2022 IDIB5019771405301 Rs. 64.96 Lacs and outstanding as to 15.11.202 11.00 A.M. ASSOCIATED MARKETING Rs. 6.50 Lacs ARUN SAINI District Alwar- 301019 admeasuring on 12 12 2021 to 4.00 PM 110.40 sq. mtr. and bounded as- East: Road, West: Plot No. C-05, North: Plot 11.00 A.M A/c No. 50197714053 alongwith future Rs. 25,000/with interest. to unlimited No. C-21. South: Plot No. C-19 cost, expenses and 5.00 P.M extension. charges Flat No. F-101 First Floor Krish Vatika Branch: BHIWADI FROM Rs. 29,00,145/- due 16.11.2022 IDIB3000615807 Rs. 32.30 Lacs Bhiwadi, Tehsil Tijara, District Alwar-301019 (Rajasthan) admeasuring SONIA SAINI 10.10.2022 11.00 A.M. **ARUN SAINI** Rs. 3.23 Lacs on 31.03.2021 to 4.00 PM A/c No. 50212526973 1520 sq. ft. East : Parking / Internal Road , West : Flat No. E-103, North : Internal Road, South : Flat No. E-102 to 15.11.2022 alongwith future Rs. 25,000/with from 11.00 AM A/c No.50316002124 interest, unlimited cost.expenses and to 05.00 PM extension. charges Detail of encumbrance on property, if any known to Bank- Not known to Bank

1 .For property details and photograph of the property and auction terms and conditions please visit: https://ibapi.in.

2. Bidders are advised to use Property ID Number mentioned above while searching for the property in the website with https://ibapi.in_and_www.mstcecommerce.com

For further details and Terms & Conditions, contact:- 1. Sh Manoj Mehta, Manager (Law) (Mobile No. 9650200413) 2. Sh Pramod Kumar Singh, C.M (Mobile No. 8335989503 Date: 04.10.2022 **Authorized Officer, Indian Bank**





f bsindia 🔰 bsindia







bsindia

f bsindia



business-standard.com

जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रात्री १ ते पहाटे

सहा या वेळेत पर्णकुटी चौकातून कोरेगाव

पार्क जाणाऱ्या वाहुनांना मनाई करण्यात

आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा

वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे

पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले

आहे. वाहनचालकांनी सादलबाबा चौक,

तारकेश्वर चौक, पर्णकृटी चौकातून गूंजन

चौकातून उजवीकडे वळून पर्णकुटी चौकात

जावे. तेथून डावीकडे वळून वाहनचालकांनी

पण शेवटी ते शिपाईच राहिले

भारकर जाधवांचा राणेंवर प्रहार

आमदार भारकर जाधव यांनी शिवसेनेच्या मंचावरूनच केंद्रीय मंत्री नारायण

राणेंचा नाव न घेता जोरदार समाचार घेतलाय. एवढा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना मोठे केले, पण शेवटी शिपाईच याची आहे, त्याची कुंडली माहीत आहे, मला तोंड उघडायला लावू नका, अरे खरंच त्यांचं तोंड इतकं घाणेरडं आहे की त्यातून चांगलं निघतच नाही, असं म्हणत भारकर जाधवांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. भारकर

जाधवांनी शिवाजी पार्कवरील

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला

उपस्थिती लावलीय, त्यावेळी ते बोलत होते.

खरंतर कोंबडीवाल्याचा आज समाचार घ्यायचा आहे, शिवसेना सोडल्यानंतर त्यांची पुढची टोकं तुटून गेलेली आहेत. पण कोंबडीला दोन तोंडं असतात, आपल्या घराघरात कोंबड्या आहेत,

आहेत की नाही. एक पुढचं आणि एक मागचं एक तोंड, सारखं असं सुरू असतं. याला अक्कल नाही, त्याला अक्कल नाही. त्याची औकात नाही, याला काय कळतंय, त्याला काय कळतंय. हे अकलेचे कांदे, कोंबडीवाला, असं म्हणत भारकर जाधवांनी प्रहार केलाय.

शिंदेंनी बऱ्याच जणांना पैसे देऊन बोलवलं किशोरी पेडणेकरांनी शिंदेवर डागली तोफ

मेळाव्याला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाने सुरुवात झाली. त्यांनी सुरुवातीलाच एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर निशणा साधला. शिंदेंनी बऱ्याच जणांना पैसे देऊन बोलवलं, पण येथे सगळे स्वतःहन आले आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, वारसा हक्काने सुरू असलेला मेळावा म्हणजे पंकजा मुंडे यांचा मेळावा. शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत

आमदारांवर उद्धव

गद्वारीचा

विधानसभा

बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत

अनेकांनी

आरोप केला. ५० खोके एकदम

ओके म्हणत शिवसेनेने पावसाळी

परिसर दणाणून सोडला होता.

यावरून एकनाथ शिंदे यांच्या गटाने

आता एक गाणं प्रदर्शित केलं आहे.

या गाण्यातून त्यांनी गद्धारी कोणी

केली हे काव्यातून मांडल आहे. कुणी

केली गद्धारी असे त्यांचे गाण्याचे

बोल असून त्यांनी या गाण्यातून

लातूर, दि. ५ : बदलत्या

जीवनशैलीमुळे महिलामधील

कर्करोगासारख्या आजाराचे

प्रमाण वाढताना दिसून येते.

यात स्तनाचा कर्करोग व

गर्भाशयमुखाचा कर्करोग

हा प्राधान्याने महत्त्वाचा व

प्रतिबंध करता येणे सारखा

कर्करोग आहे, यावर वेळेत

महिलांना कर्करोग संदर्भातील

वेळेत उपचार व्हावा यासाठी

मुक्ती संग्रामच्या पार्श्वभूमीवर

सुरुवात करण्यात आली.

अभिनव गोयल यांच्या

जिल्ह्यात संजीवनी अभियानाची

यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज

बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी

मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील

आशा, आरोग्य कर्मचारी यांचे

मार्फत संजीवनी अभियानाचा

पहिला टप्पा (सर्व्हेक्षण) चा पूर्ण

मुक्ती संग्राम दिनापासून ३० सप्टेंबर

करण्यात आला. हा कालावधी

जाणीव जागत्रती व्हावी,

प्राथमिक लक्षणे सांगुन

मराठवाडा

मराठवाडा

80

अधिवेशनादरम्यान

गेलेल्या

मुंबई दोन्ही गटाच्या दसरा मेळावा होतो. तर, बीकेसीवर सुरू असलेला तिसरा मेळावा हा पैसे ढेऊन बोलवलेला मेळावा आहे. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

> गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका भाजपाच्या निशाण्यावर आहे. पण, मुंबई महापालिकेवर वर्ष शिवसेनेचा भगवा बाळासाहेबांवर विश्वास लोकांनी निवडून आमदार, खासदार, काम करत असलेल्या प्रत्येकावर विश्वासा ठेवून लोकांनी शिवसेनेला निवडून आलंय, असं किशोरी पेडणेकर

कुणी केली गद्दारी? नंदेश उमप यांच्या जबरदस्त

आवाजात शिंदे गटाकडून टीकात्मक गीत प्रदर्शित

शिवसेनेसह संपूर्ण

आघाडीवर तोफ डागली आहे

लातुरात कर्करोग निदान उपचारासाठी संजीवनी अभियान

पर्यंत पूर्ण केला. यात घरोघरी

गर्भाशयमुख व स्तनाच्या

जावून ३० वर्षावरील सर्व महिलाना

कर्करोगाच्या प्राथमिक लक्षणांची

यात ३ लाख ४२ हजार महिलांची

स्तनाच्या कर्करोग व ३ हजार ९५८

हे गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी

संशयीत संख्या काढण्यात आली.

यानंतर संजीवनी अभियानाचा दूसरा

माहिती गोळा करण्यात आली.

माहिती संकलीत करून ८२९

टप्पा (निदान) हा ऑक्टोबर

महिन्यापासून राबविण्यात येणार

असून यात तालुका पातळीवर

वैद्यकीय महाविद्यालय, स्त्रीरोग



राजकीय गदारोळात महागाई, बेरोजगारीकडे होतेय दुर्लक्ष : अजित पवार

दोघांनीही

पद्धतीने वागावे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पराकोटीला दोघांनीही

सामंजस्याची मेळाव्यात भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत या राजकीय गदारोळात महागाई आणि बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न बाजूला पडत आहेत त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाईने जनता होरपळत असून इंधन, सीएनजीच्या नुकतेच झालेल्या दरावाढीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी

पवार (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. थेरगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. मुंबईत रात्री होणार

राष्ट्रवादीच्या दावणीला, भ्रष्टवादी

छावणीला, शिवसेना नेली, कुणी

केली गद्धारी? असे या गाण्याचे बोल

असून प्रसिद्ध गायक नंदेश उमप

यांच्या जबरदस्त आणि बहारदार

आवाजात हे गाणं संगीतबद्ध

ठाकरे यांच्या जुन्या भाषणांचेही

दाखले देण्यात आले आहेत. त्यांच्या

भाषणातील मुद्दे घेत, बाळासाहेबांनी

मांडलेल्या भूमिकांचीही आठवण या

संघटना. सर्व ग्रामीण

उपजिल्हा राग्णालयातील

तज्ञांच्या मदतीने निदानाची

शिबीरे आयोजीत करण्यात

येणार आहेत. यात कर्करोग

निदान होणाऱ्या रञ्गांसाठी

योजना, वैद्यकीय महाविद्यालय

उपचारासाठी सर्वोतोपरी मदत

करण्याचा अभियानाचा उद्देश

आहे. या अभियानाचा आढावा

हा आज दिनांक ३ ऑक्टोबर

महात्मा फूले जन आरोग्य

व इतर काही ठिकाणी

रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज

अभिनव गोयल यांनी घेतला.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे

आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे

डॉ. लक्ष्मण देशमुख, सर्व

आरोग्य अधिकारी, वैद्यकीय

अधिष्ठाता सुधीर देशमुख, जिल्हा

एच.व्ही., जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका

अधिक्षक उपस्थित होते. यावेळी

आरोग्य अधिकारी यांनी याचे

सादरीकरण केले.

डॉ. अर्चना पंडगे, सहाय्यक जिल्हा

बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी

गाण्यातून देण्यात आली आहे.

या गाण्यामध्ये बाळासाहेब

करण्यात आलं आहे.

महाविकास

PUBLIC NOTICE असलेल्या शिवसेना

MRS. NASIM RAHMAT KHAN Wife of Late. Mr. RAHMATALI KHALIL KHAN आणि शिंदे गटाच्या holding **Flat No. 04**, A Wing, 1st Floor Building No. 1, Makka House Co.op ढसरा मेळाव्याबाबत Housing Society Limited, Karimi Parl विचारले असता Oshiwara, Garden Road, Jogeshwa (W), Mumbai- 400102 holding society म्हणाले, ive fully paid up shares of Rs. 50/- ead pearing distinctive Nos. 036 to 040 nclusive both covered under उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या Membership Register No. 8, Shar Certificate No. 036-040 is the owner of सामंजस्याची भूमिका Oshiwara, Taluka Andheri, Admeasurin घ्यावी. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा 39.96 sq. mtr. Built up Late. Rahmat A Khalil Khan died on 04/02/2021 leaving आपली भूमिका जनतेसमोर ehind his legal heirs being Mrs. Nasi Rahmat Ali Khan (Wife). Asarali Ak मांडण्याचा अधिकार आहे. पण, Rehmat Ali Khan (Son), Azar Rehmat A Khan (Son), Nawaz Rehmat Ali Kha लोकशाहित काही परंपरा असतात, Son) & Naaz Rahmat Khan (Daughte Any person/ persons having any righ त्या जपाव्यात. कोणाचाही अनादर itles, interest by way of inheritance or an करू नये. महाराष्ट्राच्या परंपरेला other claims against the said Flat should send their claims in writing to the Undersigned alongwith thei बाधा येणार नाही, डाग लागणार

> For AYH Lega Sd **IBRAHIM SHAIKH Advocat** Mobile No. 976906713 Office No.507, Navratan, 69 P.D'Mello Road, Carnac Bunder, Masjid Mumbai- 400009

documentary evidence in support of the said claim thereof within 15 days of

publication of the said Notice failing which

claims if any shall be deemed to hav

given up or waived.

CHANGE I HAVE CHANGED MY OLD NAME INDU

TO NEW NAME INDO SHIVPUJAN

नाही, कमीपणा येणार नाही अशा

I HAVE CHANGES MY NAME FROM MOHD BILAL MOHD ISLAM QURESHI TO MOHAMMED BILAL MOHAMMED ISLAM QURESHI

I MEENAKHSHI AGARWAL HAVE CHANGED MY NAME TO MEENAKSHI AGARWAL AS PER DOCUMENTS, FOR ALL FUTURE PURPOSES

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD NAME) MRS. ANILA HARSHAL WAINGANKAR TO (NEW NAME) MS

जाहीर नोटिस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री शेख अकर**

अली हे **सौ. हुसनारा हशमतुल्ला खान** कडून सदनिक ाजला, **संजर अपार्टमेंट**, म्हणून ज्ञात बिल्डिंग, व्हिलेज आचोळे, प्रेम नगर, बोरी कॉलोनी नालासोपारा (पूर्व) तालुव वसई. जिल्हा-पालघर-४०१२०१. पण विक्रीसाठी मव रारनामा हरवलेले आहे ते खालीलप्रमाणे:- १) सदनिव मांक **४०८** चा विक्रीकरार, **मे. कॉस्मिस एंटरप्राइजेर** भाणि **सौ. हुसनारा हशमतुल्ला खान** दरम्यान दिनांव **२६ मार्च, २००९** ला झाला होता व २) सदनिका क्रमांक ४**०९** चा विक्रीकरार, **सौ. लीना शंभू बदगुजर** आणि **सौ** हुसनारा हशमतुत्ला खान दरम्यान दिनांक **०५ ऑगस्ट** २०१५ ला झाला होता. वरील दोन्ही दस्तावेज हरवले आहेत भाणि परिश्रमपर्वक शोध करूनही ते सापडत नाही.

जर कोणत्याही व्यक्तीला विक्रीसाठीच्या हरवलेल्या मत करारावर किंवा वर नमूद केलेल्या दस्तऐवजावर कोणत्याई खरूपाचा कोणताही आक्षेप/दावा असेल. तर ती नोटीसच्य खेणायन **१० दिवयांच्या आन** खाळी नपट केले ात्त्यावर अधोस्वाक्षरीच्या आधारे दस्तऐवजासह लेखी pळवावी. असा आक्षेप अन्यथा असा आक्षेप/दावा माप केला जार्डल किंवा कोणत्याही व्यक्तीस वर नमद केलेल नगदपत्र सापडला असेल, आपण कृपया खालील पत्त्याव परत करावे अशी विनंती आहे

सही/- आर. एल. मिश्रा (वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२३, पहिला मजला, सनशाईन हाईटस रेल्वे स्थानका जवळ, नालासोपारा (पूर्व) दिनांक: 0६/१०/२०२२ जिल्हा - पालघर -४०१२०९

जाहीर सूचना

मर्व मंबंधितांना येथे कलविण्यात येत आहे की मार्च अशील <mark>श्रीमती प्रेमा देवी आर. राय</mark> या फ्लॅट क्र.०२ ाधाराणी कोहौसोलि.. राधिका डमारत. प्लॉट क्र.९६ i.बी. नगर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ य म्लॅटच्या कायदेशीर मालक आहेत. असे की. सद म्लॅट त्यांनी श्रीमती कांचन चौधरी यांच्याकडू १२.०८.१९८० रोजीचे करारनामानसार खरेदी केले हों भाणि त्यांच्या नावे अनुक्रमांक ६ ते १० नुसा मागप्रमाणपत्र क्र.२ आहे.

असे की**. श्रीमती कांचन चौधरी** यांनी सदर फ्लॅट **मे** बी.के. ट्रेडर्स ॲण्ड एक्सपोर्टर्स प्रा.लि. यांच्याकडू दिनांक १५.१२.१९७८ रोजीचे करारनामानसार खरेंदे केले होते. सदर दिनांक १२.०८.१९८० १५ १२ १९७८ रोजीचे मळ करारनामा व भागप्रमाण नाझे अशील **श्रीमती प्रेमा देवी आर. राय** यांच्याकडून हरवले आहे आणि याबाबत त्यांचा मुलगा **श्री. आलो**व **कुमार राय** यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दिनांव ७.०९.२०२२ रोजी तक्रार क्र. ४३३०२/२०२ अंतर्गत नोंद केली आहे.

नर कोणा व्यक्तीस सदर मुळ करारनामा किंग गागप्रमाणपत्र सापडल्यास त्यांनी खालील वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस बँकेस. वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेवर वारसाहक अर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवान बक्षीस. ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकां . जेणताही दावा असल्यास किंवा करारनामा त्यांच्याक नसल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१**: दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले

दिनांक:0६.१0.२0२२ (वकील, उच्च न्यायालय) कार्यालयः एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर् अंधेरी, अंधेरी (पूर्व), मुंबई-६९

Date: 06/10/2022

PUBLIC NOTICE This is to inform the all public that, our clien Miss. Audrey John Alphonso and Mr. Kevi Dsouza who are only Legal heir of Decease Mrs. Claudine Julie Alphonso died intestat on 04/01/2008 who was the owner of Roor on 04/01/2008 who was the owner of Room No. 245, , Om Shree Laxmikrupa CHS Ltd. Bldg, No.7, 2nd Floor, Wadia Estate, Bai Bazar, Kurla (W), Mumbai-400070 wish to transfer the said Room in society records and other authority in their name. Below Mentioned Original Documents are lost of misplaced and not traceable even after due and diligent search: nd diligent search

a.)Original Sanad dated 24/06/1969 in th ame of Methram Chandiram

name of Methram Chandiram
a.) Original Deed of conveyance dated
25/09/1969 entered between Shri
Metharam Chandiram Khatwani and Shri
Khubchand alias chandan Pahilajrai
Bambhani registered under No.
3847/1969on 17/03/1970
b.) Original Conveyance Deed dated 16th
September 1972 entered between Shri
Khubchand alias chandan Pahilajrai
Bambhaniand Smt. Claudine Julie Alphonso
which is registered under no.

which is registered under no BOM/R/5059/1972.

BOW/R/3039/1972.
If any person or persons, trust, trustee claiming any interest in above-mentioner Flat/Room or any part thereof by way of Sale exchange, lease, mortgage, gift, trust inheritance, bequest, possession, lien easement development, power of Attorner or otherwise are hereby requested to send) particulars thereof in writing together with particulars thereof in writing together with proof to undersigned at following addre during working hours within 14 days from th date hereof, as otherwise further procedur of Sale/transfer of above-mentioned Roor will be completed after that any reference regard to any such purported claim or intere , which shall be deemed to have been waive o an intent and purpose

Adv. Annapurna Jain ddress: Shop No.6. Shri Viman Darshan CHS Ltd. M.N. Road, Bail Bazar, Kurla (W), Mumbai - 400070

Date: 06/10/2022

PUBLIC NOTICE

client Miss. Audrey John Alphonso and Mi Kevin Dsouza who are the only Legal heir of Deceased Miss Nellie John Alp who died intestate on 24/09/2018 and Mrs. Rita D'souza who died intestate 03/05/2019 who were the owner of th Flat No. C/306, 3rd Floor, Avantika Complex Type "B" situated at Revenu Village- Kopari (Chandansar) bearing survey No. 115(4), Hissa no. 35 44A Division-3 ,Taluka -Vasai, Dist- Palgha (earlier Thane) wish to transfer the said lat in society records in their name. The Original Agreement dated 24th February 2014 entered between M/s. Bhoon Developers through Partner Mr. Mano Thakkar as First part, and Miss Nellie John Alphonso and Mrs. Rita D'souza as othe part (purchaser) registered under No Vasai-2-1316/2014 is lost or misplaced an not traceable even after due and diliger

any person or persons, trust, trustee claiming any interest in above-mentione Flat/Room or any part thereof by way o Sale, exchange, lease, mortgage, gift, trust nheritance, bequest, possession, lien easement ,development, power Attorney or otherwise are hereb equested to send all particulars thereof i writing together with proof to undersigned at following address during working hour within **14 days** from the date hereof, a otherwise further procedure of transfe 'Sale of above-mentioned Flat/Room wi be completed after that any reference o regard to any such purported claim or interest, which shall be deemed to have been waived to an intent and purpose

Date-06/10/2022 Adv. Annapurna Jain Address: Shop No.6, Shri Viman Darshan CHS Ltd M.N. Road, Bail Bazar, Kurla (W), Mumbai-40007

पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याबाबत वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन. पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४

पुणे , दि.५ : मेट्रोच्या कामासाठी

येखड्यातील पर्णकुटी चौकात ६ ते १४

ऑक्टोबर दरम्यान रात्री ११ ते पहाटे सहा

या वेळेत वाहतूक बदल करण्यात येणार

आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी

मार्गाचा वापर करावा, असे आवाहन

वाहतूक पोलिसांनी केले आहे.येरवड्यातील

पर्णकुटी चौकात मेट्रो मार्गिकेवर गर्डर

(ढाचा) टाकण्याचे काम करण्यात येणार

येखड्यातील सादलबाबा चौकाकडून

चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

कोरेगाव पार्ककडे जावे.

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

मर्क्युरी टेड लिंक्स लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: मे. अमर इलेक. इंजी. कं. पृष्पा पार्क दफ्तरी रोड मालाड, मुंबई-४०००६४, महाराष्ट्र, भारत. सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. **३० सप्टेंबर. २०२२** रोजी झालेल्या वार्षिव प्तर्वसाधारण सभेत मंजुर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातुन गुजरा**र ा**ज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅंडम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसार्ठ

कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजित

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षे रजि. पोस्टाने किंवा गंतवणकदार तक्रार नमना भरून ए**मसीए-२१ पोर्टल** (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, एव्हरेस्ट, ५वा मजला १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र (ई-मेल: rd.west@mac.gov.in) य कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालया

मर्क्युरी ट्रेड लिंक्स लिमिटेड

मे. अमर इलेक. इंजी. कं. पुष्पा पार्क, दफ्तरी रोड मालाड, मुंबई-४०००६४, महाराष्ट्र, भारत च्या वतीने व करिता मर्क्युरी ट्रेड लिंक्स लिमिटेड

ठेकाण: अहमदाबाद दिनांक: ०६ ऑक्टोबर, २०२२

परेशकुमार व्ही. शेट व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: 0९६८३५४

JM FINANCIAL

जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (पूर्वीची जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड)

सीआयएन : यु६७९९०एमएच२००७पीएलसी१७४२८७ नोंदणीकृत कार्यालय : ७वा मजला, सीनर्जी, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रमादेवी, मुंबई–४०००२५. प्राधिकृत अधिकारी: वैमव शेडी, **ई-मेल:** vaibhav.shetty@jmfl.com, -९८२०३८७४६०, +९१-०२२-६२२४१६५८/१६७४, **वेबसाईट: www.**jmfinancialrc.com

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

प्तक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ८(६) अन्वरं स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई–लिलाव विक्री सूचना.

र्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि जामिनदार यांना सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनको/जेएमएफएआरसीचे प्राधिकृत अधिकारीद्वारे दिनांक **२९ सप्टेंबर, २०१५** रोजी **वास्तविक ताबा** घेण्या भालेल्या मालमत्तेची **जेएमएफएआरसी-कॉसमॉस मार्च २०१४-ट्रस्ट (प्रतिभृत धनको/जेएमएफएआरसी** . गांचे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड ग्रांच्याकडे तारण असलेल्या खाली नमुद स्थावर मालमत्तेची **श्री अम्बे मेटस्टील प्रा.लि. (परिसमापनात** सदर कर्जदार), आणि १) श्री. गजानंद रामगोपाल जांगीर, (२) श्री. किर्ती त्रिलोकचंद जांगीर, (३) श्रीमर्त नुजाता उमाशंकर अगरवाल, (४) उमाशंकर अगरवाल (एचयुएफ), श्री. उमाशंकर अगरवाल यांचे मार्फत ५) श्री. उमाशंकर मोतिलाल अगरवाल, (६) मातासाया आर्यन एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड आणि **(७) श्री श्याम फोर्जिंग प्रायव्हेट लिमिटेड (सदर जामिनदार)** यांच्याकडून प्रतिभुत धनको/जेएमएफएआरस् ग्रांना देय असलेले दिनांक ३० एप्रिल, २०२१ रोजी रक्कम **रु.९६,०९,११,३९०/- (रुपये शहाण्णव कोर्ट नऊ लाख अकरा हजार तिनशे नव्वद फक्त)** तसेच त्यावरील लागू व्याज, खर्च व शुल्क इत्याव वसुलीकरिता दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.११.०० ते दु.१२.०० दरम्यान जसे आहे जेथे आहे, जर भार्हे जे आहे व जसे ज्या ठिकाणी आहे त्या आधारावर विक्री केली जाईल. स्थावर मालमत्तेचे वर्णन नेरीक्षण तारीख, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम तपशील खालीलप्रमाणे:

थावर मालमत्तेचे वर्णन, निरीक्षण तारीख, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम तपशील खालीलप्रमाणे

अ.	प्रतिभुत स्थावर व जंगम मालमत्तेचे	आरक्षित	इसारा
क्र.	वर्णन	मुल्य (रु.)	रक्कम (रु.)
٩	जमीन क्षेत्रफळ २ एव ४० आर अर्थात २४००० चौ.मी. तसेच एकूण जमीन बेउफळ ३ एव ५४ आर ५ पी, गट क्र. ९९५, गाव वाडबली, तालुका वाडा, जिल्हा ठाणे, उप– विभाग व नोंदणी कार्यालय मिवंडी विभाग आणि जिल्हा ठाणे व जिल्हा परिषद ठाणे येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.	₹. २,७०,००,०००/-	₹. २७,00,000/-

जात अधिभार∙ काही असल्यास∙ जात नाही बोली सादर करण्याची शेवटची तारीख: ०८ नोव्हेंबर, २०२२ संध्या.५ वाजेपूर्वी

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया प्रतिभुत धनकोंच्या वेबसाइटवर प्रदान केलेल्या लिंकच संदर्भ घ्या, म्हणजे https://www.jmfinancialarc.com/assets-for-sale आणि https://www.bankauctions.in

ठिकाण : मुंबई दिनांक: ०६ ऑक्टोबर, २०२२

प्राधिकत अधिकार जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेर

जेएमएफएआरसी-कॉसमॉस मार्च २०१४-ट्रस्ट यांचे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंटणीकत कार्यालय: कार्यालय क्र.१२३. अंगप्पा नायक स्टीट, चेन्नई-६००००१. शाखा कार्यालय: सॉलिटेअर कॉर्पोरे

HOUSING FINANCE पार्क, इमारत क्र.१०, १०६२, ६वा मजला, गुरू हरगोविंद

सिंगजी मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ वेबसाईट: www.shriramhousing.in सांकेतिक ताबा सूचना न्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ

फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्य्रिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सुचना वितरीत केली होती.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की**, श्रीराम हाऊसिंग** फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** ३०.०९.२०२२ रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच त्यावरील पृढील व्याजासह संपूर्ण रक्कम **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडे जमा करावी.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद

कर्जदाराचे नाव व पत्ता मागणी सूचनेनुसार देय रक्कम मालमत्तेचे वर्णन

१४.०७.२०२२ रोजी कर्ज खाते

क्र.एसएलपीएचएमयुएमबी

000२३६४ अंतर्गत देय रक्कम

रु.७०,३९,३६३/- (रुपये सत्तर

लाख एकोणचाळीस हजार तिनशे

त्रेसष्ट फक्त) आणि

१४.0७.२०२२ रोजी कर्ज खाते

क्र.एसएलपीएचटीएचएनई

००००२४९ अंतर्गत देय रक्कम

फ्लॅट क्र.३०३,

३रा मजला,

एच-२ विंग,

पूनम कृपा को-

ऑप.हौ.सो.

लि. म्हणून ज्ञात

सोसायटी, पूनम

नगर, सीटीएस

क्र. १७६. गाव

मजास, जिल्हा

व उपजिल्हा

मुंबई-४०००९३

येथील

मालमत्तेचे सर्व

भाग व खंड.

२. श्रीमती मीरा नरेंद्र सिंग
पत्ता:
खोली क्र.५, भरत सिंग
चाळ, जोगेश्वरी विक्रोळी
लिंक रोड, सातबावडी,
मजास डेपो समोर, जोगेश्वरी
ਹਰੰ ਸੰਗਰੰ ਸਵਾਸਥ –

१. श्री. नरेंद्र सिंग

पुव, मुबइ, 800080. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.३०३,

३रा मजला, एच-२ विंग, कृ पा को – ऑप.हौ.सो.लि., म्हणून ज्ञात सोसायटी, पूनम नगर, सीटीएस क्र.१७६, गाव मजास, जिल्हा व उपजािल्हा मुंबई-४०००९३

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३०.०९.२०२२

रु.१०,२३,८२४/- (रुपये दहा लाख तेवीस हजार आठशे चोवीस फक्त) तसेच सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत करारदराने पुढील व्याजासह जमा करावी.

१३(२) सूचना दिनांक: १६.०७.२०२२

आरपीएडीद्वारे वितरीत/१३(२) सूचना पाठविणे: १८.०७.२०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

मुकेश अंबानींना पुन्हा जीवे मारण्याची

समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज द्रपारी १२.५७ वाजताच्या सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन

मुंबई, दि. ५ : रिलायन्स उद्योग हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. यात मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसेच रिलायन्स एचएन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही देण्यात आली

> धमकीच्या अनुषंगाने सदर डॉ. डी बी मार्ग पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पोलीस पुढील

मुंबई वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातढाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार नाहीत. राहणार कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ਰੀ चौकशी करावी.

स्चना

PUBLIC NOTICE NOTICE are hereby given that the Authorised Person are no lone Sub Broker/ Authorised Address of Sub Broker Name Authorised Person Person Name Authorised Person Harish 145/4948 Sharayutirthi CHS, Ne BSE - AP01067301101098 Pandurang Kurla East, Mumbai-400024 BSE - AP01067301119271 Sapan NSE - AP0291113001 Shanti Park Near Dena Bank, Mira Road East, Thane-401107 MCX - 142544 Office No 05 1st Floor, Jains Arca BSE - AP0106730161894 NSE - AP0291089691 ease note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) are no longer associated w

s. Any person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kot ecurities Ltd. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till dat vestors are requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notificati t shall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP

kotak* Kotak Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurl

Kotak Securities Complex, Bandra (E), Mumbai 400051. CIN: U99999MH1994PLC134051, Telephon

No.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com rrespondence Address: Infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Mala ast). Mumbai 400097, Telephone No: 42856825, SEBI Registration No: INZ000200137 (Member of SE, BSE, MSE, MCX & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analy NH000000586. NSDL/CDSL: IN-IN-DP-629-2021. Compliance Officer Details: Mr. Sanjayu Nair Ca 2-4285 8484, or Email: ks.compliance@kotak.com